

महाराष्ट्र शासन

क्र.प्रतिनि-२०१६/प्र.क्र.१५९/का-१४
सामान्य प्रशासन विभाग,
मंत्रालय, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक,
मुंबई-४०० ०३२.
दि. ०६ .०३. २०१८.

प्रति,

सह/उप सचिव ,
सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना)
सामान्य प्रशासन विभाग,
मंत्रालय, मुंबई-३२.

विषय- अवर सचिव संवर्गातून पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.

संदर्भ- समक्रमांकाचे शासन पत्र दि.१५/०२/२०१८

महोदय/महोदया,

मंत्रालयीन विभागातील अवर सचिव संवर्गातील अधिकाऱ्यांमधून **सचिव, महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्ड, मुंबई** हे पद भरण्याबाबत महिला व बालविकास विभागाचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. संदर्भाधिन शासन समक्रमांक पत्र दि.१५/०२/२०१८ नुसार यासाठी अवर सचिव संवर्गामधून इच्छुकता मागविण्यात आल्या होत्या. प्रतिनियुक्तीने भरावयाच्या पदाची पदसंख्या **एक** असून या पदासाठी ३ अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठविण्याबाबत महिला व बालविकास विभागाने विनंती केली आहे. उपरोक्त पद भरण्याबाबत अंतिम दिनांकापर्यंत पत्रानुसार इच्छुकता प्राप्त झालेल्या नसल्याने, मंत्रालयीन विभागातील **अवर सचिव संवर्गातील** अधिकाऱ्यांकडून इच्छुकता मागविण्याची मुदत **दि.१५.०३.२०१८ पर्यंत** वाढविण्यात येत आहे.

०२. आपल्या विभागातील सर्व अवर सचिवांना सदर प्रतिनियुक्तीबाबत अवगत करावे. इच्छुक अवर सचिवांचे मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल (छायांकित प्रती) व पत्रासोबत जोडलेल्या विवरण पत्रामधील वैयक्तिक माहिती या विभागाकडे तत्काळ पाठवावी, ही विनंती. तसेच इच्छुक अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीसाठी निवड झाल्यास त्यांना संबंधित विभाग कार्यमुक्त करेल किंवा कसे याबाबतही कृपया अभिप्राय द्यावेत.

०३. सदर शासन पत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१८०३०६१३३७२५४६०७ असा आहे. हे पत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आले आहे.

आपला विश्वासू,

(ग.भि.गुरव)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत- विवरणपत्र

अ.क्र.	मुद्दा	तपशिल/अभिप्राय						
१	अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे संपूर्ण नाव							
२	जन्मदिनांक							
३	शैक्षणिक अर्हता							
४	भ्रमणध्वनी क्रमांक							
५	मागील ५ वर्षांच्या गोपनीय अहवालाच्या छायाप्रती (मूळ गोपनीय अहवाल पाठवू नयेत.)							
६	मत्ता व दायित्वे सादर केली आहेत का?							
७	५०/५५ व्या वर्षी पुनर्विलोकन केले आहे का? (लागू असल्यास)							
८	संबंधित अधिकाऱ्याला यापूर्वी प्रतिनियुक्ती दिली असल्यास तपशील (पद व कालावधी) (प्रतिनियुक्तीचा एकूण कालावधी १० वर्षांपेक्षा जास्त नसावा)	<table border="1"> <tr> <td>दिनांकापासून ते दिनांकापर्यंत</td> <td>पद /प्रतिनियुक्तीचे ठिकाण</td> </tr> <tr> <td></td> <td></td> </tr> <tr> <td colspan="2">एकूण कालावधी</td> </tr> </table>	दिनांकापासून ते दिनांकापर्यंत	पद /प्रतिनियुक्तीचे ठिकाण			एकूण कालावधी	
दिनांकापासून ते दिनांकापर्यंत	पद /प्रतिनियुक्तीचे ठिकाण							
एकूण कालावधी								
९	मागील प्रतिनियुक्तीवरून परत आल्याच्या दिनांकापासून ५ वर्षे पूर्ण झाली आहेत का?							
१०	संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरु अथवा प्रस्तावित आहे काय?							
११	प्रतिनियुक्तीकरीता निवड झाल्यास विभाग कार्यमुक्त करेल किंवा कसे.							